

Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded



We, the Chancellor, the Vice-Chancellor, Members of the Management Council and the Academic Council of the Swami Ramanand Teerth Marathwada University, certify that the degree of

Doctor of Philosophy

In the faculty of Engineering/Technology (Sugar Tech) has been conferred on *K.S. Venkatesh J. Sinnapha* on *Twenty Third February Two Thousand Eight* who has been found duly qualified for the same. In testimony whereof is set the seal of the said University.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

के.एस. व्यंकटेश जी. सिन्नाफ

हे / ह्या

विद्यावाचस्पती या पदवीस पात्र ठरल्यामुळे त्यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलपती, कुलगुरू, व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषद सदस्य यांच्या अनुमतीने

अभियांत्रिकी(शर्करा तंत्रशास्त्र)

विद्याशाखांतर्गत

विद्यावाचस्पती

ही पदवी दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार आठ

रोजी प्रदान करण्यात येत आहे. याची साक्ष म्हणून विद्यापीठाची अधिकृत मुद्रा येथे अंकित करण्यात येत आहे.

Date of issue 23rd February 2008

Vice-Chancellor

OF MYSORE

Office of the Directorate of Research,
Pareeksha Bhavana, (Behind Crawford Hall)
Mysuru - 570005, Karnataka, INDIA.

No. DOR.9.5/Ph.D/ROG-Sugar Technology.2018-19

Date: 31-07-2018.

To,

Dr.K.S.Venkatesh
Dept. of Sugar Technology,
Sir.M.V.P.G Centre,
Mandya-571402.

Sir,

Sub: Recognition as Research Guide in Sugar Technology - reg.

Ref: 1. Your letter Dated: 05-03-2018.

2. BOS Letter No.Sir MVPGCM/2018-19, Dated:26-07-2017

With reference to the above, it is hereby informed that on the recommendation of Board of Studies in Sugar Technology and approval accorded by the Hon'ble Vice Chancellor you have been recognized as guide for guiding research candidates leading to Ph.D degree in **Sugar Technology** of University of Mysore, Mysuru

By order

Registrar(Evaluation)

By

31/7/18

11/8/18
ಅಧ್ಯಕ್ಷರು
ಬೆಂಗಳೂರು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯ
ಪರಿಶೋಧನಾ ವಿಭಾಗ
ಮೈ.ವಿ.ವಿ. ಮೈಸೂರು

Copy to:

1. The Chairman, DOS/BOS in Sugar Technology, Sir.M.V.P.G Centre, Tubinakere
Mandya-571402
2. Office Copy.